

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १२४ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.१६ जुलै, २०१९ सकाळी ११:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १२४ वी बैठक मंगळवार, दि.१६ जुलै, २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
५)	डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
६)	डॉ. व्ही. बी. पाटील	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
८)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
९)	डॉ. बी. एन. आदतराव	सदस्य
१०)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
११)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
१२)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१३)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१४)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१५)	डॉ. श्रीमती सुरैय्या शेख	सदस्या
१६)	डॉ. एस. आर. कोकरे - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१७)	सीए श्रेणीक राहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१८)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांची ही पहिलीच बैठक असल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर देहू-आळंदी ते पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ भारत अभियानांतर्गत स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, हरीत वारी हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव प्रा. महेश माने यांनी मांडला त्यास प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांनी अनुमोदन दिले.

अनुपस्थिती:

श्रीमती एन. एस. मंकाणी, डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [०१]
- २६ एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 - ०४ जून, २०१९ रोजीच्या तातडीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
- ठराव
- २६ एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांताची व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.
 - ०४ जून, २०१९ रोजीच्या तातडीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांताची व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा.कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा एक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४(६) (जे) नुसार, मा.कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा एक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून माहे दि.०१ जानेवारी, २०१९ ते ३० जून, २०१९ या कालावधीतील मा. कुलसचिव यांचा अहवाल सादर).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४(६) (जे) नुसार, मा.कुलसचिव यांनी सादर केलेल्या विद्यापीठाच्या दि.०१ जानेवारी, २०१९ ते ३० जून, २०१९ या सहा महिन्यांचा विकास कालावधी अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] प्रस्तुत विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन संकुलातील एम.बी.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ दोन अध्यापकांची (सहायक प्राध्यापक) पदे ६ व्या वेतन आयोगाच्या Scale नुसार AICTE च्या नियमाप्रमाणे भरण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता प्रदान केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: वाणिज्य व व्यवस्थापन संकुलामध्ये पूर्वी सुरु असलेला एम.बी.ए. अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून पुन्हा सुरु करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी विद्यापरिषदेच्या वतीने व मा. व्यवस्थापन परिषदेच्या दि.१४ जून २०१८ रोजीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार संकुलामार्फत AICTE, नवी दिल्ली यांचेकडे फेरमान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात आला असून दि.०२/०५/२०१९ रोजी विद्यापीठास एम.बी.ए. कोर्स सुरु करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.

सदर अभ्यासक्रमाकरिता मा.प्र.संचालक, वाणिज्य व व्यवस्थापन संकुल यांचे पत्र क्र.पुअहोसोविसो/Com & Mgt/८८, दि.२१/०५/२०१९ अन्वये महाराष्ट्र सामाईक प्रवेश (MH-CET MBA) परीक्षेमध्ये सहभागी करून घेण्याकरिताचा प्रस्ताव मा. संचालक, तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आला असून, त्यानुसार DTE च्या मार्गदर्शनानुसार शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता एम.बी.ए. कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे कळविले असून, सदर कोर्सच्या अध्यापनासाठी दोन अध्यापकांची (सहायक प्राध्यापक) नेमणूक करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. त्यास अनुसरून आस्थापना विभागाने दि.२४/०५/२०१९ रोजी सादर केलेल्या टिपणीवर मा.कुलगुरु महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार वाणिज्य व व्यवस्थापन संकुलातील एम.बी.ए. अभ्यासक्रमाकरिता पूर्ण वेळ दोन अध्यापकांची (सहायक प्राध्यापक) पदे ६ व्या वेतन आयोगाच्या Scale नुसार AICTE च्या नियमाप्रमाणे भरण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली.

सबब, प्रस्तुत विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन संकुलातील एम.बी.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ दोन अध्यापकांची (सहायक प्राध्यापक) पदे ६ व्या वेतन आयोगाच्या Scale नुसार AICTE च्या नियमाप्रमाणे भरण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता प्रदान केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०४] प्रस्तुत विद्यापीठाच्या वर्धापनदिनी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार संबंधी नव्याने तयार करण्यात आलेल्या नियमावली व विहित अर्जास व्यवस्थापन परिषदेच्यावतीने मा. कुलगुरु महोदया यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मान्यता दिल्याची बाब माहितीस्तव.

टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाद्वारे विद्यापीठ वर्धापनदिनी ०१ ऑगस्ट रोजी विद्यापीठातील व संलग्नित महाविद्यालयातील कर्मचारी, शिक्षक, प्राचार्य व महाविद्यालय यांना पुरस्काराने गौरविण्यात येते. सदर पुरस्काराच्या स्वरूपात आवश्यक तो बदल, फेरविचार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास प्राप्त झालेला असून समितीने खालीलप्रमाणे पुरस्कार देण्याबाबत शिफारस केली आहे. सोबत समितीचा अहवाल आपल्या अवलोकनार्थ जोडलेला आहे.

- १) उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार
- २) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
- ३) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार
- ४) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार
- ५) उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार
- ६) जीवन गौरव पुरस्कार

उपरोक्तप्रमाणे पुरस्कार देण्यासंबंधी समितीने नव्याने तयार केलेल्या नियमावली व विहित अर्जास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक होते. तथापि, कालावधी कमी असल्याने सदर पुरस्काराची प्रक्रिया तातडीने सुरु करणे आवश्यक होते. तसेच पुरस्कार फेरविचार समितीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर लवकरच नजिकच्या कालावधीमध्ये व्यवस्थापन परिषदेची बैठक नियोजित नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये पुरस्कारासंबंधी समितीने नव्याने तयार केलेल्या नियमावली व विहित अर्जास व्यवस्थापन परिषदेच्यावतीने

मा. कुलगुरु महोदयांनी दि. २६/०६/२०१९ रोजीच्या टिपणीन्वये मान्यता दिलेली आहे. तसेच दि. ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी उपरोक्तप्रमाणे पुरस्कार देण्यासाठी आवश्यक ती अनुषंगिक कार्यवाही करण्यासाठी मान्यता दिलेली बाब माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. तथापि, उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कारासाठी तयार करण्यात आलेल्या आदर्श नियमातील अ.क्र. १ व ९ यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला. नियम क्र.१ - सदरचा पुरस्कार विद्यापीठांशी संलग्नित तसेच असंलग्नित शैक्षणिक संस्थेस दिला जाईल. सदर पुरस्कार किमान १० वर्षे शैक्षणिक कार्य करणाऱ्या संस्थेस दिला जाईल. पुरस्कार प्राप्त शैक्षणिक संस्थांना पुढील ०५ वर्षांनंतर पुनश्च पुरस्कारासाठी अर्ज करता येईल. नियम क्र.९ ऽसंस्थेशी संबंधित फौजदारी गुन्हा या सारख्या गंभीर बाबतीत गुन्हा सिध्द झालेला नसावा.

[०५] डॉ. मीना विठ्ठल माने, मानसेवी डॉक्टर यांचा ११ महिन्याचा कालावधी दि.३०/०६/२०१९ रोजी संपत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ आदेश क्र.सोविसो/आस्था/२०१८/६२८७, दि.२४/०७/२०१८ रोजीच्या आदेशान्वये डॉ. मीना विठ्ठल माने यांची मानसेवी डॉक्टर म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सदर अकरा महिन्याचा कालावधी दि.३०/०६/२०१९ रोजी संपणार असल्याने त्यांनी पुर्ननियुक्ती मिळावी असा विनंती अर्ज केला असून सदर विनंती अर्जावर विद्यापीठ वैद्यकिय अधिकारी यांनी खालीलप्रमाणे अभिप्राय दिलेला आहे.

विद्यापीठातील विद्यार्थीनी व महिला कर्मचारी यांना आरोग्य सेवा देण्यासाठी महिला डॉक्टरची गरज आहे. डॉ. मीना माने या देत असलेली सेवा समाधानकारक असल्याने त्यांना पुढील नियुक्ती देण्यात यावी असे वाटते.

सबब, सदर बाब धोरणात्मक असल्याने डॉ. मीना विठ्ठल माने, मानसेवी डॉक्टर यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: डॉ. मीना विठ्ठल माने, मानसेवी डॉक्टर यांचा ११ महिन्याचा कालावधी दि.३०/०६/२०१९ रोजी संपत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६]

प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने सुरक्षा रक्षक पुरविण्याकरिता खाजगी कंत्राटदार मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, तुकूम, चंद्रपूर यांना मा.कुलगुरु महोदया यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) मधील तरतूदीनुसार तातडीची बाब म्हणून एका महिन्याची मुदतवाढ दिल्याची बाब माहितीस्तव. तसेच प्रस्तुत विद्यापीठास सुरक्षेच्या कामासाठी सुरक्षा रक्षक अध्यक्ष, सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तथा सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर या मंडळाकडून घेण्याबाबतची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठास खाजगी ठेकेदाराकडून सुरक्षेच्या कामासाठी सुरक्षा रक्षक व कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ पुरविण्याकरिता कमीत कमी सेवा शुल्क आकारणारे फर्म मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, तुकूम, चंद्रपूर यांना दि.२८/०२/२०१८ रोजीच्या पुरवठा आदेशान्वये विद्यापीठास दि.०१/०३/२०१८ ते दि.२८/०२/२०१९ या कालावधीकरिता सुरक्षा रक्षक पुरवठा करण्याबाबत कळविण्यात आले होते. तर प्रस्तुत विद्यापीठातील विविध विभाग / संकुलातील कार्यालयीन कामासाठी विविध पदनामाचे मनुष्यबळ पुरविण्याकरिता कमीत कमी सेवा शुल्क आकारणारे फर्म मे. गोदावरी एंटरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठा, नांदेड यांना दि.२८/०२/२०१८ रोजीच्या पुरवठा आदेशान्वये दि. ०१ एप्रिल, २०१८ ते दि. ३१ मार्च, २०१९ या कालावधीकरिता मनुष्यबळ पुरवठा करण्याबाबत कळविण्यात आले होते.

उपरोक्त खाजगी मनुष्यबळ पुरवठादार यांची मुदत संपत असल्याने ई-निविदेची प्रक्रिया करण्यासाठी मा. कुलगुरु महोदय यांच्या मान्यतेने वित्त व लेखा विभागास त्यांचे परिपत्रक क्र. सोविसो/वि.व.ले.विभाग/९२७, दि.२२/०१/२०१९ नुसार Purchase and stores Unit मार्फत ई-निविदेची प्रक्रियापूर्ण करून पुढील कार्यवाहीसाठी या विभागास संबंधित फर्मचे नाव कळविण्यात यावे असे दि.०४/०२/२०१९ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये कळविण्यात आले होते. परंतु वित्त व लेखा विभागाने दि.०८/०२/२०१९ रोजी टिपणीन्वये सदरची प्रक्रिया ही आस्थापना विभागामार्फत करण्याबाबत मनुष्यबळ पुरवठा संदर्भातील मूळ प्रस्ताव आस्थापना विभागास परत पाठविल्यानंतर ई-निविदेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. परंतु, माहे मार्च, २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक २०१९ ची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याचे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये ई-निविदेची प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. यास्तव मे.थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, तुकूम, चंद्रपूर व मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांना ई-निविदेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अथवा तीन महिने यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी पूर्वीच्या सेवाशर्तीवर मुदतवाढ देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर करण्यात आली असता, त्यावर व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

“खाजगी कंत्राटदार मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकूम, चंद्रपूर यांना सुरक्षा रक्षक व मे. गोदावरी एंटरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठा, नांदेड यांना मनुष्यबळ पुरविण्यासाठी संबंधित फर्मला तीन महिने अथवा ई-निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी पूर्वीच्या सेवाशर्तीवर मुदतवाढ देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली”.

व्यवस्थापन परिषदेने घेतलेले निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित फर्मला दि.०५/०३/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे. तसेच दि.२४/०५/२०१९ रोजी ऑनलाईन दरपत्रक निविदा उघडण्यात आलेले असून कमीत कमी सेवा शुल्क आकारणारे फर्मला पुरवठा आदेश देण्याची प्रशासकीय कार्यप्रणाली सुरु असताना दरम्यानच्या कालावधीत अध्यक्ष, सोलापूर जिल्हा

सुरक्षा रक्षक मंडळ तथा सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर यांनी दि.०८/११/२००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणेबाबत व प्रस्तुत विद्यापीठास लागणारे सुरक्षा रक्षक यांच्या मागणीकरिता आस्थापनाची नोंदणी मंडळाकडे करावी असे दि.२७/०५/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे.

अध्यक्ष,सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तथा सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर यांच्या दि.२७/०५/२०१९ रोजीच्या पत्रावर विधी व सल्लागार विभागाचा अभिप्राय घेतला असता, त्यात यांनी दि.०८/११/२००६ रोजीच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयानुसार खाजगी अभिकरणामधून सुरक्षा अधिकारी / सुरक्षा रक्षक यांची मागणी न करता शासनाने स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळाकडूनच सुरक्षा अधिकारी / सुरक्षा रक्षक यांची मागणी करावी व त्यातूनच आपल्या आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी असे नमूद करून कळविले आहे. तसेच सदर शासन निर्णय हा विद्यापीठास लागू असल्याबाबत श्री. ना. द. थोरवे, कार्यासन अधिकारी यांनी दि.२७/०५/२०१४ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर यांच्या दि.२७/०५/२०१९ रोजीच्या पत्रानुसार नोंदणीबाबतची कार्यवाही करणे योग्य राहिल असे विधी व सल्लागार विभागाने दि.२९/०५/२०१९ च्या कार्यालयीन टिपणीन्वये कळविले आहे.

विधी व सल्लागार विभागाने सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर यांच्या दि.२७/०५/२०१९ रोजीच्या पत्रानुसार नोंदणीबाबतची कार्यवाही करणे योग्य राहिल असे कळविले असल्याने, संबंधित मंडळाकडे नोंदणी केल्यास त्यांच्या कार्यालयाकडून सुरक्षा रक्षक घेणे आवश्यक आहे. त्याकरिता जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ या कार्यालयाकडून सुरक्षा रक्षक घेण्यासाठी काही कालवधी लागत असल्याने, मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, चंद्रपूर यांना तीन महिने अथवा जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ, सोलापूर यांनी सुरक्षा रक्षक पुरवठा केल्यास यापैकी जे अगोदर घडेल त्या कालवधीसाठी मुदतवाढ देण्यास व सदरचा विषय आगामी काळात होणाऱ्या व्यवस्थाप परिषदेसमोर माहितीस्तव ठेवण्याबाबत दि.३०/०५/२०१९ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, त्यावर मा.कुलगुरु महोदय यांनी सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेत ठेवण्यास व जुन्या पुरवठादारास एक महिन्याची मुदतवाढ देण्यास मान्यता दिलेली आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने सुरक्षा रक्षक पुरविण्याकरिता खाजगी कंत्राटदार मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, तुकूम, चंद्रपूर यांना मा.कुलगुरु महोदया यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) मधील तरतूदीनुसार तातडीची बाब म्हणून एका महिन्याची मुदतवाढ दिल्याची बाब माहितीस्तव. तसेच प्रस्तुत विद्यापीठास सुरक्षेच्या कामासाठी सुरक्षा रक्षक अध्यक्ष, सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तथा सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर या मंडळाकडून घेण्याची बाब विचारार्थ.

ठरावः प्रस्तुत विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने सुरक्षा रक्षक पुरविण्याकरिता खाजगी कंत्राटदार मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, तुकूम, चंद्रपूर यांना मा.कुलगुरु महोदया यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) मधील तरतूदीनुसार तातडीची बाब म्हणून एका महिन्याची मुदतवाढ दिलेल्या बाबीची नोंद घेण्यात आली.

तसेच प्रस्तुत विद्यापीठास सुरक्षेच्या कामासाठी सुरक्षा रक्षक अध्यक्ष, सोलापूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ तथा सहाय्यक कामगार आयुक्त, सोलापूर या मंडळाकडून प्रायोगिक तत्वावरती सुरक्षा रक्षक घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] विद्यापीठ व महाविद्यालये न्यायाधिकरणाकरीता लागणारे सहायक कुलसचिव व वाहनचालक हे दोन्ही पदे उपलब्ध करून देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी दि.२३/०५/२०१९ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील कलम ५८ अन्वये प्रत्येक विद्यापीठाकरीता न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या तरतुदीनुसार शासनाच्या दि.१९/०८/१९९५ च्या शासन निर्णयान्वये अकृषि विद्यापीठाकरिता न्यायाधिकरणांची स्थापना करण्यात येऊन प्रत्येक विद्यापीठाकरीता कार्यक्षेत्र (जिल्हा) व ठिकाण निश्चित करण्यात आलेला आहे. पुणे विद्यापीठाच्या आवारात स्थापन झालेल्या न्यायाधिकरणाचे क्षेत्र हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर असे निश्चित करण्यात आले असून प्रत्येक न्यायाधिकरणाकरीता पीठासन अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांची पदे शासनाने मंजूर केलेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दि.०९/१०/२०१८ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्रातील अकृषि विद्यापीठाकरीता कार्यक्षेत्रनिहाय स्थान केलेल्या न्यायाधिकरणासाठी यापूर्वी मंजूर असलेल्या पदांव्यतिरीक्त सहायक कुलसचिव व वाहनचालक ही दोन पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु, ही दोन्ही पदे संबंधित विद्यापीठांनी न्यायाधिकरणास उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णयात नमूद असल्याचे कळविलेले आहे.

तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी याबाबतचा विषय त्यांच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सादर केला असता, व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाच्या कक्षअंतर्गत येणाऱ्या संबंधित तीनही विद्यापीठाकडून सदर पदांच्या वेतनाचा व इतर खर्चाचा समान आर्थिक भार उचलण्याबाबत संबंधित विद्यापीठे व शासनास कळविणेबाबत ठराव केलेला असल्याचे कळवून दि.०९/१०/२०१८ च्या शासन निर्णयानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या ठरावानुसार शासनाने निर्माण केलेल्या सहायक कुलसचिव व वाहनचालक या दोन्ही पदांच्या वेतनाचा व इतर खर्चाचा समान आर्थिक भार उचलण्याबाबत संमती कळवावी असे कळविलेले आहे.

याबाबत सादर करण्यात येते की,

१. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील कलम ५८ अन्वये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर या तीनही विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ व महाविद्यालये न्यायाधिकरणाकरीता लागणारे सहायक कुलसचिव व वाहनचालक हे दोन्ही पदे उपलब्ध करून देणेबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दि.०९/१०/२०१८ रोजीच्या शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
२. उक्त दोन्ही पदे ही संबंधित विद्यापीठांनी न्यायाधिकरणास विद्यापीठ निधीतून उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत.
३. उक्त शासन निर्णयातील तरतुदींचा विचार करता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या व्यवस्थापन परिषदेने पुणे विद्यापीठ परिसरातील न्यायाधिकरणाचे कार्यक्षेत्र हे पुणे विद्यापीठ, कोल्हापूर विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठ असे असल्यामुळे दोन्ही पदांच्या वेतनाकरीता व इतर खर्चाचा समान आर्थिक भार उचलण्याबाबत संबंधित विद्यापीठ व शासनास कळविण्याबाबत ठराव केलेला आहे.

४. उपरोक्त दोन्ही पदांच्या वेतनाचा (सहाय्या वेतन आयोगानुसार) खर्च विद्यापीठ निधीतून निर्माण करावयाचे झाल्यास त्याकरीता खालीलप्रमाणे खर्च अपेक्षित आहे.

तपशील	सहायक कुलसचिव	वाहनचालक
वेतनश्रेणी	रु.१५,६००-३९,१००/- एजीपी - ५,४००/-	रु.५,२००-२०,२००/- एजीपी - १,९००/-
किमान मूळ वेतन	रु.२१,०००/- (१५,६००/- + ५,४००/-)	रु.७,७३०/- (५,८३०/- + १,९००/-)
डी.ए. १४२%	रु. २९,८२०/-	रु. १०,९७६/-
एच.आर.ए. ३०%	रु. ६,३००/-	रु. २,३१९/-
टीए	रु. २,४००/-	रु. ४००/-
सी.एल.ए.	रु. २४०/-	रु. १५०/-
कुटूंब कल्याण भत्ता	--	--
प्रति महिना एकूण वेतन	रु. ५९,७६०/-	रु. २१,५७५/-
वार्षिक एकूण वेतन	रु. ७,१७,१२०/-	रु. २,५८,९००/-

उपरोक्त तक्ता अवलोकनी घेता, दोन्ही पदांचे सहाय्या वेतन आयोगानुसार वेतनाचा एकूण खर्च रु.९,७६,०२०/- (अक्षरी रुपये नऊ लाख श्याहत्तर हजार वीस फक्त) इतका येणार असून त्यामध्ये प्रस्तुत विद्यापीठाचा रु.३,२५,३४०/- (अक्षरी रुपये तीन लाख पंचवीस हजार तीनशे चाळीस फक्त) इतका हिस्सा राहणार आहे.

५. उपरोक्त प्रमाणे न्यायाधिकरणास सहा. कुलसचिव व वाहनचालक ही दोन्ही पदे संबंधित विद्यापीठांनी उपलब्ध करून देणेबाबत शासनाने शासन निर्णयान्वये कळविले असल्यामुळे दोन्ही पदे विद्यापीठ फंडामधून भरणे बंधनकारक आहे.

सबब, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या दि.०९/१०/२०१८ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाविद्यालय व विद्यापीठीय न्यायाधिकरणास सहा.कुलसचिव व वाहनचालक ही दोन्ही पदे विद्यापीठ फंडामधून उपलब्ध करून देण्याची व त्याकामी येणारा समान आर्थिक भार उचलण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ व महाविद्यालये न्यायाधिकरणाकरीता लागणारे सहायक कुलसचिव व वाहनचालक हे दोन्ही पदे उपलब्ध करून देण्याबाबत कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या दि.२३/०५/२०१९ रोजीच्या पत्राची नोंद घेण्यात आली.

[०८] मा. प्र. संचालक, भूशास्त्र संकुल यांनी Groundwater Surveys and Development Agency (GSDA), Pune यांचेसोबत सामंजस्य करार करण्याकरिता तयार केलेला कराराचा मसूदा मान्यतेस्तव.

(टिपणी: मा. प्र. संचालक, भूशास्त्र संकुल यांनी दि. १०/०४/२०१९ रोजीच्या पत्रान्वये Groundwater Surveys and Development Agency (GSDA), Pune यांचेसोबत सामंजस्य करार करण्याकरिता सामंजस्य कराराचा मसूदा तयार केला असून, सदर करारामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांकरिता आणि अध्यापकांकरिता आयोजन करता येऊ शकेल. या करारामुळे प्रस्तुत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रमाणात फायदा होणार आहे. सबब, सदर सामंजस्य कराराच्या मसूद्यास मान्यता प्रदान करावी, अशी विनंती केली आहे.

आस्थापना विभागाने मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये, दि.२४/०४/२०१९ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणी अन्वये प्रस्तुत विद्यापीठातील विधी व सल्लागार विभागास सदर सामंजस्य कराराच्या मसूद्याची पडताळणी करून अभिप्राय आस्थापना विभागास पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते.

यानुषंगाने मा. कायदा अधिकारी यांनी दि. २९/०४/२०१९ रोजी प्रस्तावित करारनाम्यामधील कायदेशीर बाबी तपासण्यात आलेल्या असून, पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे आस्थापना विभागास कळविले आहे.

सबब, मा. प्र. संचालक, भूशास्त्र संकुल यांनी Groundwater Surveys and Development Agency (GSDA), Pune यांचेसोबत सामंजस्य करार करण्याकरिता तयार केलेला कराराचा मसूदा मान्यतेस्तव).

ठराव: मा. प्र. संचालक, भूशास्त्र संकुल यांनी Groundwater Surveys and Development Agency (GSDA), Pune यांचेसोबत सामंजस्य करार करण्याकरिता तयार केलेला कराराचा मसूद्यास दुरुस्तीसह मान्यता देण्यात आली.

[०९] प्रा. एस. के. मठपती यांचे दि.१७/०५/२०१९ रोजीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सेवानिवृत्त शिक्षक संघटना स्थापन करण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबतचे पत्र विचारार्थ.

(टिपणी: दिनांक १७/०५/२०१९ रोजीच्या पत्रान्वये प्रा. एस. के. मठपती यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत विद्यापीठ व महाविद्यालयातून सेवानिवृत्त तसेच शिवाजी विद्यापीठाच्या सोलापूर जिल्ह्यातील प्राधापकांची संघटना नोंदणी करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या नावाचा वापर सेवानिवृत्त शिक्षक संघटना नोंदणी (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सेवानिवृत्त शिक्षक संघटना) असा केला जाणार असल्यामुळे विद्यापीठाच्या ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी नोंदणी कार्यालयाने केली आहे. तरी ना-हरकत प्रमाणपत्र मिळावे अशी विनंती केली आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे अवलोकन केले असता, नियम २९ नुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनेला मान्यता देण्याबाबतचे स्पष्टीकरण व प्रक्रिया नमुद करण्यात आली आहे. तर नियम ३० नुसार शासकीय कर्मचारी (औद्योगिकेत्तर) संघटनेच्या अटी व शर्ती नमुद करण्यात आल्या आहेत. परंतु सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या संघटनेसंदर्भात कसल्याही प्रकारचा उल्लेख दिसून येत नाही. तसेच संघटना स्थापन करण्यासाठी शासनाने किमान सदस्यांची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. परंतु प्राध्यापक मठपती यांनी ते स्थापन करणार असलेल्या संघटनेची घटना, संघटनेची रचना, सभासदांची नावे आणि धर्मादाय आयुक्तांकडून घेतलेली परवानगी अशी कोणतेही कागदपत्रे त्यांच्या पत्रासोबत जोडलेली दिसून येत नाहीत.

तसेच विद्यापीठ कार्यालयाने संपर्क करावयाचे झाल्यास संबंधितांचा पत्ता किंवा मोबाईल नंबर पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला नाही. त्यामुळे पत्रव्यवहार करण्यास अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात आस्थापना विभागाने दि. २१/०५/२०१९ रोजी टिपणी सादर केली असता मा. कुलगुरु महोदयांनी सदर टिपणीवर मा. व्यवस्थापन परिषदेमध्ये सदर विषय सादर करून यावर चर्चा करण्यात यावी, असे पृष्ठांकन केले आहे.

सबब, सदर पृष्ठांकनास अनुसरून प्रा. एस. के. मठपती यांचे दि.१७/०५/२०१९ रोजीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सेवानिवृत्त शिक्षक संघटना स्थापन करण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबतचे पत्र विचारार्थ).

ठराव: प्रा. एस. के. मठपती यांचे दि.१७/०५/२०१९ रोजीचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सेवानिवृत्त शिक्षक संघटना स्थापन करण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत केलेल्या विनंतीची नोंद घेण्यात आली.

[१०] प्रस्तुत विद्यापीठातील खेळाडू, संघव्यवस्थापक व मार्गदर्शक यांच्या दैनिक भत्ता, आहार भत्ता, सामना भत्ता व मानधन यामध्ये सुधारित वाढ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या संघामधील खेळाडू, संघव्यवस्थापक व मार्गदर्शक यांच्या दैनिक भत्ता, आहार भत्ता, सामना भत्ता व मानधन हे सद्यःस्थितीमध्ये पूर्वीप्रमाणेच देण्यात येत असून यामध्ये सुधारित वाढ करण्यात यावी याकरिता विविध क्रिडा समिती सदस्यांनी याबाबत विनंती अर्ज केला आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० वर्षाकरिताची क्रीडा मंडळाची पहिली बैठक दि.२३/०५/२०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मा.कुलगुरु महोदयांच्या परवानगीने आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करतेवेळी उपस्थित सदस्यांनी वरीलप्रमाणे खेळाडू, संघव्यवस्थापक व मार्गदर्शक यांच्या दैनिक भत्ता, आहार भत्ता, सामना भत्ता व मानधन यामध्ये सुधारित वाढ करणे आवश्यक असल्याबाबत शिफारस केली.

क्रीडा विभागाकडे विविध क्रीडा समिती सदस्यांनी सादर केलेला भत्ता व मानधनाच्या जुन्या व नवीन दराविषयीचा तक्ता खालीलप्रमाणे.

Coaching Camp			Tournament & Travelling		
Particulars	Old Rumination Amount	New Rumination Amount	Particulars	Old Rumination Amount	New Rumination Amount
Local Player DA	50/-	75/-	Player DA	100/-	250/-
Outstation Player DA	70/-	100/-	Diet Allowance per Sesion	40/-	60/-
Diet Allowance per Sesion	40/-	60/-	Special DA for per Match	50/-	75/-
DA Coaching camp for Coach	120/-	150/-	DA for Coach and Manager	120/-	250/-
Rumination for Coach	100/-	200/-	Diet Allowance for Coach & Manager	--	60/-
Local DA of Coach	150/-	150/-	Special DA per match for Coach and Manager	--	75/-
Medical Charges	500/-	1,000/-	Auto Charges for Tournament	500/-	1,000/-

याबाबत सविस्तर चर्चा करण्याकरिता भत्ता व मानधनाचे जुने दर व नवीन सुधारित दर अशा आशयाचा तक्ता क्रीडा विभागाकडे जमा करून व क्रीडा विभागाने सदरचा विषय मा. व्यवस्थापन परिषदेपुढे मांडावा अशी शिफारस करण्यात आली. तरी शिफारशीनुसार प्रस्तुत विद्यापीठातील खेळाडू, संघव्यवस्थापक व मार्गदर्शक यांच्या दैनिक भत्ता, आहार भत्ता, सामना भत्ता व मानधन यामध्ये सुधारित वाढ करण्याची बाब विचारार्थ.

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील खेळाडू, संघव्यवस्थापक व मार्गदर्शक यांच्या दैनिक भत्ता, आहार भत्ता, सामना भत्ता व मानधन यामध्ये सुधारित वाढ करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[११] प्रस्तुत विद्यापीठातील क्रीडा विभागामार्फत शारीरिक शिक्षण संचालक व खेळाडू यांच्याकरिता तयार करण्यात आलेल्या नियमावली पुस्तिका (Hand Book) मान्यतेस्तव.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागांतर्गत सालाबादप्रमाणे विविध आंतरमहाविद्यालयीन, पश्चिम विभागीय, आंतर विद्यापीठ, पश्चिम विभागीय अखिल भारतीय राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव या सारख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी घेणारे शारीरिक शिक्षण संचालक व खेळाडू करिता नियमावली पुस्तिका (Hand Book) सन २०१४-१५ मध्ये तयार केला असून त्याची अंमलबजावणी सन २०१५-१६ पासून करण्यात येत आहे. सदर नियमावली पुस्तिकेमधील सामाविष्ट असलेले विविध नियम, स्पर्धेचे पात्रता नियम, स्पर्धेच्या आयोजनाची नियमावली, शारीरिक शिक्षण संचालक, खेळाडू यांना देय दैनिक/प्रवास भत्ते इत्यादी बाबतचे नियम समाविष्ट आहेत.

सदरच्या नियमावली पुस्तिकेमध्ये कालानुरूप काही दुरुस्त्या करणे आवश्यक होते. याकरिता मा. कुलगुरु महोदया यांच्या मान्यतेनुसार डॉ. सुरेश लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. सदरच्या समितीने नियमावली पुस्तिकेमध्ये आवश्यक असणारे बदल व दुरुस्ती याबाबत क्रीडा विभागाकडे अहवाल सादर केला व प्राप्त अहवालानुसार क्रीडा विभागाकडून सदरच्या नियमावली पुस्तिकेमध्ये दुरुस्ती करण्यात आली.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० या सालाकरिता दि. २३/०५/२०१९ रोजी सकाळी ११ वा. क्रीडा मंडळाची पहिली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये सदरच्या नियमावली पुस्तिकेमध्ये (Hand Book) करण्यात आलेल्या दुरुस्ती व बदलास सर्व समिती सदस्यांनी सर्वानुमते मान्यता दिली व सदरची नियमावली पुस्तिका मा. व्यवस्थापन परिषदेपुढे मान्यतेस्तव सादर करण्याविषयी शिफारस करण्यात आली.

सबब, क्रीडा विभागामार्फत शारीरिक शिक्षण संचालक व खेळाडू यांच्याकरिता तयार करण्यात आलेल्या नियमावली पुस्तिका (Hand Book) मान्यतेस्तव).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठातील क्रीडा विभागामार्फत शारीरिक शिक्षण संचालक व खेळाडू यांच्याकरिता तयार करण्यात आलेल्या नियमावली पुस्तिका (Hand Book) यास मान्यता देण्यात आली.

[१२] प्रस्तुत विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या सर्व विधी शिक्षकांकडून विधी शिक्षकांच्या सुट्ट्या संदर्भात दि. १९/०६/२०१९ रोजी आलेले पत्र विचारार्थ.

(टिपणी: सदरील पत्रान्वये प्रस्तुत विद्यापीठाकडून विधी शिक्षकांच्या सुट्ट्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील दोन्ही सत्रात २१ दिवसांनी कमी केलेल्या सुट्ट्या विधी शिक्षकांना देऊ करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या धर्तीवर परिपत्रक काढून विधी शिक्षकांना त्या सुट्ट्या विशेष सुट्ट्या म्हणून शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्याची मुभा द्यावी व तसे परिपत्रक काढावे. तरी पत्रात नमूद केलेल्या सर्व बाबीचा विचार व्हावा व सदरील २१ दिवसांच्या सुट्ट्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये उपलब्ध करून द्याव्यात व शिक्षकांवर झालेला अन्याय दूर करण्याची मागणी केलेली आहे.

उपरोक्तप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ व २०१९-२० करिताचे सत्र आरंभ व सत्रसमाप्ती तारखांचे परिपत्रक सर्व अधिकार मंडळाची मान्यता घेवून प्रस्तुत विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयास कळविण्यात आलेले असून, उपरोक्त प्रमाणे सर्व विधी शिक्षकांना सदरील २१ दिवसांच्या सुट्ट्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सुट्ट्यांची तरतूद करणेकामी विनंती केलेली आहे.

सबब, सर्व विधी शिक्षकांच्या सुट्ट्या संदर्भातील पत्र विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या सर्व संलग्नित महाविद्यालयाच्या सर्व विधी शिक्षकांकडून विधी शिक्षकांच्या सुट्ट्या संदर्भात दि. १९/०६/२०१९ रोजी आलेल्या पत्रान्वये केलेले विनंती अमान्य करण्यात आली.

[१३] अधिसभा सदस्या श्रीमती आर. ए. महागांवकर यांनी अधिसभेच्या दि.३०/०४/२०१९ रोजीच्या बैठकीतील मांडलेल्या ठराव क्र. ७ विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठ संलग्न महाविद्यालय विद्यार्थ्यांना मृत्यूपश्चात विमा संरक्षण आहे. परंतु, एखादा विद्यार्थी आजारी पडल्यास कोणत्याही प्रकारचा आरोग्य विमा सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे ज्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची क्षमता नाही अशा विद्यार्थ्यांना आरोग्याच्या विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्य विम्याचे कवच विद्यापीठाने द्यावे तशी तरतूद करावी अशी शिफारस अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करित आहे.

सबब, अधिसभा सदस्या श्रीमती आर. ए. महागांवकर यांनी अधिसभेच्या दि.३०/०४/२०१९ रोजीच्या बैठकीत मांडलेला ठराव क्र. ७ विचारार्थ).

ठराव: अधिसभा सदस्या श्रीमती आर. ए. महागांवकर यांनी अधिसभेच्या दि.३०/०४/२०१९ रोजीच्या बैठकीतील मांडलेल्या ठराव क्र. ७ अन्वये केलेली शिफारशीची नोंद घेण्यात आली. तसेच याबाबत संबंधितांना कळविण्यात यावे असे ही ठरले.

(टिपणी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलात मास कम्युनिकेशन विभाग मागील ११ वर्षांपासून कार्यरत आहे. मास कम्युनिकेशन विभाग हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी लागणारी साधने व सॉफ्टवेअर्स पूर्णतः वेगळे आहेत. या अनुषंगाने कोणत्याही विद्यापीठात अथवा महाविद्यालयात विभाग सुरु करताना त्यात कोणत्या सुविधा असाव्यात, मनुष्यबळ कसे व किती असावे यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाचा सोबत जोडलेला अहवाल कृपया अवलोकनी घ्यावा.

सदर अहवालानुसार मास कम्युनिकेशन विभागासाठी खालील सुविधा व मनुष्यबळ असणे गरजेचे आहे.

- १) अद्यावत संगणक प्रयोगशाळा
- २) अद्यावत टीव्ही स्टुडिओ
- ३) अद्यावत फोटो स्टुडिओ
- ४) अद्यावत ऑडिओ स्टुडिओ
- ५) अद्यावत प्रिंटींग युनिट

या सुविधा तसेच ०७ अध्यापक आणि ०३ तंत्रज्ञ उपलब्ध असावेत असे या अहवालात नमूद केलेले आहे.

या अनुषंगाने नम्रपणे नमूद करावेसे वाटते की, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर या ठिकाणच्या विद्यापीठात मास कम्युनिकेशन विभागाच्या स्वतंत्र इमारती व कोटयावधी रुपये खर्च करून उभारलेले स्टुडिओ आहेत. याशिवाय औरंगाबादच्या एम.जी. एम. महाविद्यालयात स्टुडिओसाठी पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. बारामतीच्या, लातूरच्या व पुणे, मुंबई, नाशिकच्या अनेक महाविद्यालयातही स्टुडिओच्या चांगल्या सुविधा आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाला मागील ११ वर्षांत आवश्यक सुविधा, निधी उपलब्ध झालेली नाही. केवळ दोन वर्ग खोल्यात हा विभाग सुरु आहे. रुसा अथवा कोणत्याच योजनेतून या विभागास अद्याप काहीच निधी अथवा उपकरणे उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. या विभागातून पास होणाऱ्या ९० टक्केपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. मात्र विभागास आवश्यक सुविधा नसल्याने सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील खूप विद्यार्थी आता पुणे, मुंबई, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी मास कम्युनिकेशनचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास जाऊ लागले आहेत. सध्याचा स्पर्धेचा काळ लक्षात घेता आपल्या विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनाही टीव्ही व रेडिओ स्टुडिओची सुविधा उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता आहे.

आपल्या विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागासाठी टीव्ही व रेडिओ स्टुडिओची सुविधा निर्माण करण्यास भारत सरकारच्या बेसिल या कंपनीने सन २०१८ मध्ये विद्यापीठाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र त्यासाठी लागणारा खर्च त्यांच्या प्रस्तावानुसार दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने त्यास मान्यता मिळू शकली नाही.

मास कम्युनिकेशन हा व्यवसायिक अभ्यासक्रम आहे. आपल्या विद्यापीठातील मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनाही टीव्ही व रेडिओ स्टुडिओची अत्यावश्यक असलेली सुविधा मिळणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी लागणारा खर्च कमी व्हावा यादृष्टीने मास कम्युनिकेशन विभागाने काही स्थानिक व बंगलोर येथील टीव्ही रेडिओ स्टुडिओला भेटी घेऊन माहिती घेतली.

यातून असे दिसून आले की, एखादया कंपनीला कॉन्ट्रॅक्ट न देता विद्यापीठाने ही कामे करून घेतल्यास कमी खर्चात कामे होऊ शकतात. यात जास्त खर्चाच्या काही बाबी टाळून २० लाखापर्यंतच्या खर्चात टीव्ही स्टुडिओ उभारता येणे शक्य आहे असे दिसून आले. तसेच रेडिओ स्टुडिओ देखील (कम्युनिटी रेडिओसह) २२ लाखात सुरु करणे शक्य आहे असे दिसून आले. कम्युनिटी रेडिओला केंद्र सरकारची मान्यता लागते व मान्यता मिळण्यात दोन वर्षांचा कालावधी तरी लागतो. त्यामुळे यावर्षी प्राधान्याने टीव्ही रेडिओ स्टुडिओ उभारण्यात यावा व त्यासाठी आवश्यक २० लाखाची रक्कम मास कम्युनिकेशन विभागास उपलब्ध करून देण्यात यावी असे वाटते. कम्युनिटी रेडिओसाठी विद्यापीठाने अर्ज करावा व त्यास केंद्र सरकारची दोन वर्षात मान्यता मिळाल्यावर त्यावेळी त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा असे वाटते.

प्राधान्याने टिव्ही स्टुडिओ सुरु करण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

- १) विद्यार्थ्यांनी अत्यावश्यक असणारी टिव्ही स्टुडिओची सुविधा मिळाल्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.
- २) एम. ए. मास. कम्युनिकेशन (इलेक्ट्रॉनिक मिडिया) हा नविन विना अनुदानित अभ्यासक्रम सुरु करून त्यासाठी प्रति विद्यार्थी २५ हजार रुपये शुल्क ठेवता येईल. त्यातून टीव्ही स्टुडिओवर झालेला बराचसा खर्च येत्या पाच वर्षात वसूल होईल.
- ३) डॉक्युमेंट्री मेकींग, अॅकरिंग या दोन अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमातूनही काही रक्कम परत मिळेल.
- ४) सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यापीठातील सर्वच संकुलातील सर्व विभागातील अध्यापकांचे व्हिडिओ लेक्चर्स (इकंटेंट) तयार करून ते इंटरनेटवर उपलब्ध करून देता येतील, त्याला नॅक मानांकनात जास्त गुण असल्याने त्याचा फायदा नॅकसाठी मोठ्या प्रमाणात होईल.
- ५) विद्यापीठातील सर्व महत्वाचे कार्यक्रम उपक्रमांचे व्हिडिओ चित्रिकरण व त्याचे जतन मास कम्युनिकेशन विभागाने केल्याने विद्यापीठाचा दरवर्षी होणारा मोठा खर्च वाचतो.

या बाबी विचारात घेता खालीलप्रमाणे मा. व्यवस्थापन परिषदेच्या फेरविचारार्थ ठेवण्यास मान्यता मिळावी ही विनंती.

अ) मास कम्युनिकेशन विभागासाठी प्राधान्याने टीव्ही स्टुडिओ उभारण्यात यावा व त्यासाठी आवश्यक २० लाखाची रक्कम उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळावी.

ब) कम्युनिटी रेडिओसाठी केंद्र सरकारकडे अर्ज करण्यास मान्यता मिळावी व त्यास केंद्र सरकारची दोन वर्षात मान्यता मिळाल्यावर त्यावेळी त्यासाठी लागणारा २२ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता मिळावी.

सबब, वरील प्रमाणे TV Studio सुरु करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: व्यवस्थापन परिषदेच्या दि.०६/१२/२०१८ रोजीच्या बैठकीत ठराव क्र. ४९(४) अन्वये सदर विषयास मान्यता देण्यात आलेली असल्याने त्या ठरावानुसारच कार्यवाही करण्याबाबत मान्यता देण्यात आली.

[१५] ज्ञानस्रोत समितीच्या दि.०९/०५/२०१९ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

(टिपणी: ज्ञानस्रोत समितीची दि.०९/०५/२०१९ रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीतील विषय पत्रिकेवर ज्ञानस्रोत केंद्रातील दुर्मिळ व प्रकाशन बंद झालेले अभ्यासक्रमाशी निगडीत ग्रंथ छायांकित प्रतीमध्ये उपलब्ध करून देणे, विद्यापीठ परिसरातील संचालक / विभागप्रमुख यांना ग्रंथ खरेदीकरीता Delegation of Power नुसार अधिकार देणेबाबत, संगणकशास्त्र संकुलाकडून प्राप्त झालेल्या संगणकाबाबत, उसनवारीवर देण्यात आलेल्या संगणकाबाबत, कोणतीही पूर्वकल्पना न देता ज्ञानस्रोत केंद्र वापरणेबाबत आणि ज्ञानस्रोत केंद्रातील संगणक कक्षाच्या वापराबाबत इ. विषय विचारार्थ होते.

सबब, ज्ञानस्रोत समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९६(३) अन्वये मान्यतेस्तव).

ठराव: ज्ञानस्रोत समितीच्या दि.०९/०५/२०१९ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१६] अभ्यासकेंद्र प्रवेश शुल्क वाढविणेची बाब विचारार्थ.

(टिपणी: ज्ञानस्रोत समितीची दि.०९/०५/२०१९ रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये अभ्यासकेंद्र येथील शुल्क वाढ या विषयावर चर्चा करण्यात आली. सध्या अभ्यासकेंद्राचे वार्षिक शुल्क खालीलप्रमाणे आहे.

- महाविद्यालयीन नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु.३१०/- इतके शुल्क.
- स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या व बहिस्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रु.५१०/- इतके शुल्क आकारून प्रवेश दिला जातो. ज्ञानस्रोत केंद्राच्या दि.०९/०५/२०१९ रोजी झालेल्या २० व्या बैठकीमध्ये मा. कुलगुरु महोदया व इतर सदस्यांसमवेत झालेल्या तोंडी चर्चेनुसार खाली नमूद केल्याप्रमाणे सुधारित प्रवेश शुल्क आकारण्यात यावे, असे चर्चिते.

महाविद्यालयीन नियमित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशित महाविद्यालयात अभ्यासिका उपलब्ध असते. त्यामुळे नियमित प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

- १ फक्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेश शुल्क रु.७५०/- इतके आकारण्यात यावे.
- २ बहिस्थ अभ्यासक्रमास असलेल्या विद्यार्थ्यांकरिता रु.५५०/- इतके प्रवेश शुल्क आकारण्यात यावे तसेच बहिस्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासकेंद्र येथे प्रवेश घेतेवेळी बहिस्थ अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पावतीची साक्षांकित प्रत जोडणे अनिवार्य आहे.
- ३ अभ्यासकेंद्राचे वार्षिक शुल्क प्रत्येक वर्षी १०% प्रमाणे वाढवावे.

वरीलप्रमाणे अ.क्र.१ ते ३ नुसार तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. दि.१६/०६/२०१९ रोजीच्या टिपणीनुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मा.कुलगुरु महोदया यांची मान्यता दिलेली आहे.

सबब, सदरची बाब माहितीस्तव.).

ठराव: अभ्यासकेंद्र येथे प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना रु.६००/- इतके प्रवेश शुल्क आकारण्यात यावे. तसेच उपरोक्त अ. क्र. ३ नुसार अभ्यासकेंद्राचे वार्षिक शुल्क प्रत्येक वर्षी १०% वाढविण्याची केलेली शिफारस रद्द करण्यात यावे असेही ठरले.

[१७] सोलापूर जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांचे द्वितीय सत्रातील फी माफ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि. ३० एप्रिल, २०१९ रोजीच्या अधिसभेच्या बैठकीमध्ये डॉ. सी. एस. चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने प्रथम सत्रात विद्यार्थ्यांची फी माफ केलेली होती. परंतु द्वितीय सत्रात ती माफ करण्यात आलेली नाही. तरी दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे अशी शिफारस ही अधिसभा व्यवस्थापन परिषदेस करत आहे. त्यावर खालील प्रमाणे ठराव पारीत झालेला आहे.

सदरचा ठराव मांडल्यानंतर त्यास श्री. एम. एस. डांगरे यांनी अनुमोदन दिले.
त्यानंतर सदरचा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला.

सबब, सोलापूर जिल्ह्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांचे द्वितीय सत्रातील फी माफ करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: अधिसभा सदस्य डॉ. सी. एस. चव्हाण यांनी अधिसभेच्या दि.३०/०४/२०१९ रोजीच्या बैठकीतील मांडलेल्या ठराव क्र. ६ अन्वये केलेली शिफारशीची नोंद घेण्यात आली. तसेच याबाबत संबंधितांना कळविण्यात यावे असे ठरले.

[१८] न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाचे स्थानांतरणाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाचा स्थानांतरणाचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. दि. २६/१२/२०१८ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणी नुसार सदर महाविद्यालयाचा स्थानांतरणाबाबतचा प्रस्ताव दि.१६/०१/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने व्यवस्थापन परिषदेने दि.१६/०१/२०१९ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र. ०८ नुसार उक्त महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाच्या स्थानांतरणास शासनाची सहमती घेण्यासाठी प्रस्ताव विहित नमून्यात व योग्य त्या शुल्कासह घेवून शासनास शिफारस केली. परंतु, सदरचा प्रस्ताव हा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना पाठविणे आवश्यक होते. परंतु नजर चूकीने मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पाठविण्यात आला. तसेच व्यवस्थापन परिषदेने दि. १६/०१/२०१९ रोजीच्या ठराव क्र. १५(११) नुसार महाविद्यालय स्थलांतर/नामांतर/Co-aid/पत्ता बदल अशा प्रकारच्या विहित न केलेल्या फी संदर्भात डॉ. एस. एस. गोरे यांची एक सदस्यीय समिती गठीत केली. त्याअनुषंगाने प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांच्या एक सदस्यीय समितीने केलेली शिफारस दि. १८/०६/२०१९ रोजीच्या शुल्क समितीच्या विचारार्थ ठेवण्यात आलेली आहे.

तसेच महाराष्ट्र शासन, शिक्षण संचालनालय, (उ.शि.), पुणे यांचे पत्र जा. क्र. अमवि-२०१६/सोवि/न्यु सातारा महा/स्थानांतरण/मवि-२/५७८९ दि. ११/०४/२०१९ रोजीच्या पत्रान्वये, मा. सहसंचालक, पुणे यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ११८ मधील तरतूदीचे पालन होते किंवा कसे याबाबत शिफारशीसह स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करणेबाबत कळविले आहे. त्यानुषंगाने दि.२२/०५/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणी अन्वये, उक्त महाविद्यालयाचे सध्याचे ठिकाण व स्थलांतरीत होणारे ठिकाण या दोन ठिकाणांमधील अंतराची तपासणी करण्यासाठी मा. प्र-कुलगुरु सो यांनी डॉ. पी. एम. पवार, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर व डॉ. श्रीमती एल. के. बागल, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर यांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ११८ नुसार सदर महाविद्यालयाचे स्थलांतर व सध्याचा पत्ता या दोन ठिकाणांमधील अंतराची तपासणी करण्यासाठी द्विसदस्यीय समिती गठीत केली होती.

त्यानुसार उक्त द्विसदस्यीय समितीने दि. ११/०६/२०१९ रोजी खालीलप्रमाणे अहवाल सादर केला आहे.

१. The existing location of Institute is GAT NO: १२३/२/अ/२/ब, नविन सोलापूर रोड, रिलायन्स पंपासमोर, पंढरपूर, जि. सोलापूर-४१३३०४.

The proposed location of Institute is GAT NO: ४२९/१/ब/१ कोर्टी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर.

2. Committee travelled by vehicle between two locations and noted approximate distance was about 10 km (Ten kilometer only)

3. The distance of proposed Institute from central location of Pandharpur is about 8 km.

तसेच उक्त समितीने सादर केलेला अहवाल अवलोकनी घेता व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ११८(३)(ख) मध्ये जर असे नवीन ठिकाण हे, वार्षिक सम्यक योजनेत दर्शविल्याप्रमाणे, उच्च शिक्षणाचे नवीन महाविद्यालय किंवा परिसंस्था सुरु करण्याच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरच्या परिघाच्या आत असल्यासच, अशा नविन ठिकाणी होणाऱ्या स्थलांतरणास मुभा देण्यात येईल अशी तरतूद आहे.

सबब, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाचे स्थानांतरणाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ११८ (३) (ख) नुसार न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या नवीन ठिकाणाचे स्थानांतरणाचे अंतर ५ कि.मी. पेक्षा जास्त असल्याने सदरचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची केलेली विनंती अमान्य करण्यात आली.

[१९] संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने शिफारस केलेली आहे. सदर समितीचा कार्यवृत्तात मान्यतेसाठी विचारार्थ.

(टिपणी: दि. ०४/०६/२०१९ व दि. १९/०६/२०१९ रोजी विद्यापीठामध्ये पार पडलेल्या चेंजेंस इन स्टाफ समितीचा बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. संलग्नित २७ महाविद्यालयांकडून विविध विद्याशाखा अंतर्गत नवीन नियुक्ती, संस्था अंतर्गत बदली आणि पदोन्नती झालेल्या ११४ शिक्षकांचे चेंजेंस इन स्टाफ मान्यतेकरिता प्रस्ताव विद्यापीठाकडे प्राप्त झाले होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ दि. ०१ मार्च २०१७ कलम ६२ अन्वये विद्यापीठ Common Statutes आणि Ordinance अद्यापपर्यंत प्राप्त झाले नसल्याने, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या Orinance framed under the provisions of the Act, १९७४ मधील दंडक ९ (a) प्रमाणे चेंजिस-इन-स्टाफची समिती गठित करण्यात आली आहे. गठित समितीची बैठक दि.०४/०६/२०१९ आणि दि. १९/०६/२०१९ रोजी संपन्न झाली आहे. सदर समितीने प्रस्तावांची छाननी करून शिफारशीसह बैठकीचा कार्यवृत्तांत सादर केलेला आहे.

सबब, उपरोक्त समितीच्या कार्यवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. यास्तव, चेंजिस इन स्टाफ समितीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

ठराव: संलग्नित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक व प्राचार्य या पदावर सरळसेवेने व पदोन्नतीने नव्याने नियुक्त झालेल्या व रुजू झालेल्या शिक्षकांचे तसेच संस्था अंतर्गत बदलीने नियुक्त शिक्षकांचे चेंजिस इन स्टाफ मान्यतेसाठी प्राप्त प्रस्तावावर समितीने केलेली शिफारस स्विकारून समितीचा कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२०] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सुवर्णपदक विजेत्या स्नातकासाठी तयार करण्यात आलेली सुधारित नियमावली व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१६/०१/२०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आयत्या वेळेचा विषय क्र.[११ (११)] व चर्चा होऊन खालीलप्रमाणे ठराव पारित करण्यात आला होता.

ठराव: विद्यापीठाकडे विविध देणगीदार सुवर्णपदकासाठी देणगी देत आहेत. सदर देणगी स्वीकारत असताना विद्यापीठाकडील नियमावलीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे उपसमिती नियुक्त करण्याचे ठरले.

- १) मा. डॉ. एस. आय. पाटील: अध्यक्ष
- २) मा. प्रा. एम. एम. माने: सदस्य
- ३) मा. डॉ. बी. पी. रोंगे: सदस्य
- ४) मा. डॉ. एच. के. आवताडे: सदस्य
- ५) मा. डॉ. बी. एन. आदटराव: सदस्य
- ६) मा. श्रीमती. डॉ. एस. आय. शेख: सदस्या

उपरोक्त सन्माननीय अध्यक्ष व सदस्यांची बैठक विद्यापीठाचे पत्र जा.क्र. पुअहोसोविसो/अमंवि/२०१९/४६९६, दि.१३/०६/२०१९ अन्वये दि.१९/०६/२०१९ रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या बैठक कक्षात आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विद्यापीठातर्गत पदवी व पदव्युत्तर वर्गात सर्वप्रथम येणाऱ्या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांसाठी सध्याच्या नियमावलीवर सर्वकष चर्चा करून सुधारित नियमावली खालीलप्रमाणे तयार करण्यात आली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

गुणवत्ता यादी तयार करण्याबाबतची सुधारित नियमावली खालीलप्रमाणे:

१)	गुणवत्ता यादीची नियमावली ही सर्व अभ्यासक्रमांकरिता (व्यावसायिक व अव्यावसायिक) एकच राहिल.
२)	गुणवत्ता यादी ही पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची जाहिर केली जाईल. (पदविका/अर्धवेळ अभ्यासक्रम/प्रमाणपत्र अभ्यासक्रम यांची गुणवत्ता यादी जाहिर केली जाणार नाही.) तथापि, पुनर्परीक्षार्थी/श्रेणीसुधार, Re-Degree या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश केला जाणार नाही.
३)	ज्या कालावधीत परीक्षेच्या आधारे पदवी दिली जाईल, त्या कालावधीतील परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहिर केली जाईल.
४)	ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात/मान्यता प्राप्त संस्था/ विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात संबंधित अभ्यासक्रमातील विहित कालावधीमध्ये सलगपणे झालेले असेल अशाच विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीत समावेश केला जाईल. उदा. B.A/B.Com/B.Sc हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा कालावधीत सलगपणे पूर्ण करणे आवश्यक आहे.
५)	ज्या अभ्यासक्रमास ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी अंतिम परीक्षेस बसले असतील, त्या अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीमध्ये ०५ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश केला जाईल. ५०० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्यास तीन विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश गुणवत्ता यादीत केला जाईल.

६)	पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान कालावधीची अट लागू असून त्यासाठी सलगपणे परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उदा. एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी./एम.फॉर्मसी. इ. अभ्यासक्रमास प्रविष्ट असताना सलग दोन वर्षात एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी./एम.फॉर्मसी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
७)	गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात यावीत.
८)	वरील नियमासंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार मा. कुलगुरुंना राहिल.
सुवर्णपदक विजेता विद्यार्थी ठरविताना आवश्यक असलेली नियमावली	
१)	ज्या प्रवर्गाकरिता सुवर्णपदक ठेवण्यात आले आहे. त्या प्रवर्गात तो विद्यार्थी गुणवत्तेने प्रथम असावा.
२)	दोन किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना समान गुण असल्यास सुवर्णपदक देताना देणगीदाराने संबंधित विषयासाठी, अभ्यासक्रमासाठी एकच सुवर्णपदक जाहीर केलेले असल्याने ते केवळ एकाच विद्यार्थ्यास दिले जाईल. अशा वेळेस सुवर्णपदकधारक विद्यार्थ्यांचे नाव ठरविताना सदर विद्यार्थ्यांच्या त्यांच्या मागील वर्षाच्या परीक्षेचे संपादित गुण विचारात घेतले जातील.
३)	वरील नियमासंदर्भात काही अडचणी निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार मा. कुलगुरुंना राहिल
सुवर्णपदकाचा प्रस्ताव स्विकारण्याची नियमावली.	
१)	देणगीदाराने सुवर्णपदकासाठी किमान रु. ५०००००/- रक्कम (अक्षरी पाच लाख) कायमस्वरूपी विद्यापीठात ठेवणे आवश्यक आहे.
२)	देणगीदार व ज्यांचे नावे सुवर्णपदक द्यावयाचे आहे. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसावी.
३)	ज्याच्या नावे सुवर्णपदक द्यावयाचे आहे त्या व्यक्तीचे शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रात भरीव योगदान असणे आवश्यक आहे.
४)	विशिष्ट विषयासाठी दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकाकरिता ज्यांच्या नावे सुवर्णपदक दिले जाणार आहे त्या व्यक्तीचे संबंधित विषयात योगदान असणे आवश्यक आहे.
५)	पदवीदान समारंभ आचारसंहितेच्या काळात असल्यास व देणगीदार किंवा ज्याच्या नावे सुवर्णपदक आहे. अशी व्यक्ती निवडणूक लढवीत असल्यास सदर सुवर्णपदक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांस प्रदान करण्यात येईल.
६)	सुवर्णपदकासाठी आलेला प्रस्ताव स्वीकारणे किंवा नाकारण्याचा संपूर्ण अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेस राहिल.

सबब, उपरोक्त सुवर्णपदकाची सुधारित नियमावली विचारार्थ).

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सुवर्णपदक विजेत्या स्नातकासाठी तयार करण्यात आलेली सुधारित नियमावलीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२१] शुक्रवार, दिनांक ०७/०६/२०१९ रोजी झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत माहितीस्तव.

(टिपणी: शुक्रवार, दि.०७/०६/२०१९ रोजी विशेष कक्ष स्थायी समितीची तातडीची बैठक संपन्न झाली. शिवाजी विद्यापीठ दंडक क्र.१५८(५) अन्वये सदर बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेमध्ये माहितीस्तव ठेवणे आवश्यक आहे.

सबब, उक्तप्रमाणे विशेष कक्ष स्थायी समितीच्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत माहितीस्तव).

ठराव: शुक्रवार, दिनांक ०७/०६/२०१९ रोजी झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या तातडीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२२] संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण यांना क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्ताने क्रीडा महोत्सव संपन्न होईपर्यंत (Recurring work or Non Recurring Work) खर्चाची मर्यादा रु.५,०००/- वरून रु.२५,०००/- इतकी करण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) नुसार मा.कुलगुरु महोदयांची मान्यतेचा विषय माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठामध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२० या कालावधीमध्ये राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरच्या क्रीडा महोत्सवामध्ये राज्यातील २० विद्यापीठे व जवळपास ३६०० (खेळाडू, संघव्यवस्थापक व पंच) यांचा सहभाग असणार आहे. क्रीडा महोत्सवाचे नियोजन करण्याकरिता मा. कुलगुरु महोदया यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य आयोजन समिती गठित करण्यात आली आहे.

क्रीडा महोत्सवाच्या आयोजन समितीची दुसरी बैठक दि.१३/०५/२०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदरच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांनी क्रीडा संचालक यांना असलेल्या खर्चाच्या रकमेच्या मान्यतेविषयी खालील मुद्दा उपस्थित केला.

सद्यःस्थितीमध्ये संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण यांना कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याच्या उद्देशाने रु. ५,०००/- इतक्या रकमेपर्यंत दरपत्रके न मागविता खर्च करण्याची अनुमती आहे व त्यापुढील खरेदी ही केंद्रीय खरेदी विभागाकडून करून घेण्याविषयी कार्यालयीन आदेश आहेत. क्रीडा महोत्सवाच्या आयोजनामध्ये क्रीडा विभागास बरीच प्रकारची मैदानी दुरुस्तीची कामे, मैदान व्यवस्थापनेची कामे, मैदानाकरिता आवश्यक असणारी विविध उपकरणे, विविध क्रीडा साहित्य खरेदी अशा विविध प्रकारच्या खरेदीची कामे पार पाडावी लागतात व या सगळ्या कामकाजासाठी येणारा खर्च हा रु. ५,०००/- पेक्षा जास्त आहे. तसेच प्रत्येक वेळेस केंद्रीय खरेदी विभागाच्या कार्यालयीन प्रोसेस प्रमाणे वरील कामे करून घेण्यास विलंब होऊ शकतो.

सबब, संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण यांना क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्ताने क्रीडा महोत्सव संपन्न होई पर्यंत खर्चाची मर्यादा रु. ५,०००/- वरून रु. २५,०००/- इतकी करण्याकरिता सदरचा विषय मा. व्यवस्थापन परिषदेपुढे ठेवण्याकरिता आयोजन समिती सदस्यांनी शिफारस केलेली आहे.

संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण यांना क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्ताने क्रीडा महोत्सव संपन्न होईपर्यंत (Recurring work or non Recurring Work) खर्चाची मर्यादा रु.५,०००/- वरून रु.२५,०००/- इतकी करण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२(७) नुसार मा.कुलगुरु महोदयांची मान्यता घेण्यात आली.

सबब, सदरचा विषय माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[२३] संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठात असलेले शिक्षण, शिक्षकेत्तर कर्मचारी व नियमित शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व त्यांचा एक कमावता पालक यांच्यासाठी विमा कंपनी ठरविण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातर्गत सर्व संलग्नित महाविद्यालय आणि विद्यापीठ अधिविभागात नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा अपघात झाल्यास / अपघाताने शारिरीक नुकसान झाल्यास अथवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास झालेली नुकसान भरपाई व्हावी या उद्देशाने विद्यार्थी सुरक्षा योजना चालू करण्यात आली आहे. त्यास अनुसरून विमा नियमावली तयार करण्याबाबत अधिसभेने केलेल्या शिफारशीचा अभ्यास करून नियमावली तयार करण्यासाठी दि.१६/०१/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र.६ अन्वये समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीची बैठक दि.०३/०६/२०१९ रोजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद कक्षात संपन्न झाली. सदर बैठकीत विद्यार्थी व त्यांचा एक कमावता पालक यांच्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्सुरन्स कंपनी लि., सोलापूर यांच्याशी चर्चा करून प्रती विद्यार्थी एक व एक कमावता पालक यांच्यासाठी रु.६८/- इतका दर मान्य करण्यात आला. विद्यापीठ व सर्व संलग्न महाविद्यालयाची एकूण विद्यार्थी संख्या ७०,००० x प्रिमियमची रक्कम रु.६८ = रु.४७,६०,०००/- इतकी होते. सदर रकमेपैकी १०% रक्कम विमा कंपनीस देण्याबाबत विद्यापीठाच्या अधिकार मंडळ (व्यवस्थापन परिषदेची) मान्यता घेण्याची व मान्य झाल्यानंतर विमा कंपनीशी करार करण्याची शिफारस करण्यात आली.

विद्यापीठ व सर्व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी रु.५९/- प्रती कर्मचारी असा दर असलेले ओरिएन्टल इन्सुरन्स कंपनी लि., ठाणे या कंपनीचे प्रतिनिधी श्री. रोहन घोडणेकर हे विद्यापीठात हजर राहू शकले नाहीत. तरी त्यांच्या दराच्या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ व सर्व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी रु.५९/- प्रती कर्मचारी असा दर मान्य करण्यात आला होता. करार करण्यासाठी ओरिएन्टल इन्सुरन्स कंपनी लि., ठाणे यांना पत्राद्वारे व दुरध्वनीद्वारे कळविले असता, त्यांनी सर्वासाठी एकच पॉलिसी तयार करणार व पॉलिसीचा काळ सर्वच कर्मचाऱ्यांसाठी (केवळ ३६५ दिवस) एक वर्षासाठी बाधिल राहणार असे कळविलेले आहे जे की अडचणीचे ठरणारे आहे.

विद्यार्थ्यांप्रमाणे कर्मचारी विमा भरल्यानंतर त्याच दिवसापासून पुढे एक वर्ष अपघात विमा सुरक्षा लागू राहिल या अटीबाबत विचारणा केली असता, त्याबदल्यात एचडीएफसी एर्गो जनरल इन्सुरन्स कंपनी लि. रु.१००/- प्रती कर्मचारी प्रमाणे विमा शुल्क आकारलेले आहे. त्यास अनुसरून विद्यापीठ व सर्व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी ओरिएन्टल इन्सुरन्स कंपनी लि., ठाणे यांचा रु.५९/- ऐवजी रु.१००/- मान्य करण्यात आला आहे. तरी आगामी काळात लवकर व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार नसल्याने दि.१२/०६/२०१९ रोजीच्या मान्यते अन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदय यांची मान्यता घेण्यात आली आहे. त्या ऐवजी विद्यापीठ व सर्व संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी ओरिएन्टल इन्सुरन्स कंपनी लि., ठाणे यांचा दर ५९/- ऐवजी रु.१००/- इतक्या दराने विमा उतरविण्याची बाब महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये मान्यता घेण्यात आली आहे.

सबब, सदरची बाब माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[२४] जुनीप्रकाशने निर्लेखन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: परिक्षेचे सर्व अर्ज व इतर अर्ज हे सध्या ऑनलाईन प्रणालीद्वारे ठेवण्यात येत आहेत. प्रकाशन विभागाकडे जुने कालबाहय झालेले फॉर्म (बॅकलॉग विषयसाठीचा फॉर्म), परीक्षा अर्ज व इतर अर्ज प्रकाशन विभागाकडे सोबत यादी जोडल्या प्रमाणे उपलब्ध आहेत. सदर कालबाहय प्रकाशनामुळे इतर साहित्य ठेवण्यास जागा अपुरी पडत आहे. फॉर्म निर्लेखन केल्यास इतर साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते.

निर्लेखन करण्यासाठी समान लेखासंहिता (Common Account Code) मधील Appendix-I मध्ये Financial Delegation Power नुसार अधिकार दिले असून त्यानुसार तयार करण्यात आलेल्या नियमावलीस व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली आहे. निर्लेखन नियमावली अ.क्र. १ व २ नुसार मा. कुलगुरु यांचे मान्यतेने निर्लेखन प्रस्ताव निर्लेखन समितीकडे छाननी व प्रत्यक्ष पडताळणी करण्याकरिता पाठविण्यात आला होता. त्यानुसार सदर समितीने साहित्याची प्रत्यक्ष पडताळणी करून निर्लेखन करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे केली आहे. त्यानुसार साहित्याची सोबत जोडलेल्या तक्त्या प्रमाणे एकूण किंमत रु. ९६,८०६/- इतकी होत आहे.

निर्लेखन नियमावलीप्रमाणे रु. ९६.८०६/- इतके आवर्ती साहित्य निर्लेखन करण्याचे अधिकार निर्लेखन नियम क्र. (अ) ३ नुसार व्यवस्थापन परिषदेच्या अधिकार मंडळास असून त्यानुसार सदर कालबाहय साहित्य निर्लेखन करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडे सादर करावा लागणार आहे.

सबब, निर्लेखन समितीने कालबाहय झालेले प्रकाशने फॉर्म (बॅकलॉग विषयसाठीचा फॉर्म) परीक्षा अर्ज व इतर अर्ज इत्यादी निर्लेखन करण्यासाठी केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: निर्लेखन समितीने कालबाहय झालेली प्रकाशने फॉर्म (बॅकलॉग विषयसाठीचा फॉर्म) परीक्षा अर्ज व इतर अर्ज इ. निर्लेखन करण्यासाठी केलेली शिफारस स्विकारून मान्यता देण्यात आली.

[२५(१)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४(२) (च) नुसार वित्त व लेखा समितीवर व्यवस्थापन परिषदेने एका सदस्याचे नामनिर्देशन करण्याबाबत.

(टिपणी: दि.०६/१२/२०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या ठराव क्र.१५ अन्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४(२) (च) नुसार, वित्त व लेखा समितीवर व्यवस्थापन परिषदेने खालीलप्रमाणे तज्ञाचे नामनिर्देशन केलेले आहे.

१) लेखांकन आणि लेखापिरक्षा क्षेत्रातील तज्ञ - प्रा.श्रेणीक शहा, सोलापूर

तथापि, श्री. श्रेणीक शहा यांची प्रस्तुत विद्यापीठात Ref.No. PAHSUS/ Estt./ F.O./२०१९ दि.२८/०५/२०१९ अन्वये वित्त व लेखा अधिकारी या पदावर नियुक्ती झालेले आहेत. श्री. श्रेणीक शहा हे वित्त व लेखा अधिकारी पदावर रुजू झालेले आहेत. श्री. श्रेणीक शहा यांच्या जागी वित्त व लेखा समितीवर लेखांकन आणि लेखापरीक्षण क्षेत्रातील तज्ञ नव्याने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, वरीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यास्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९४(२) (च) नुसार वित्त व लेखा समितीवर सीए श्रीधर रिसबुड यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[२५(२)] **Change in accounting policy for better presentation.**

(टिपणी: We are paying GST on purchases (Input GST). This input GST is getting set off against GST payable by us to Government (Output GST). As output GST is very less in our case, as there are very less or no sales, the input credit gets exhausted and we cannot get any benefit. The amount of unutilized GST is shown in Balance Sheet on assets side as GST Recoverable from Government. In the years to come also, our GST Liability will be less and as such the amount recoverable from Government will go on accumulating. After due course it will lapse and will be required to write off. So instead of showing GST separately, it will be advisable to include the amount of GST in the cost of the purchases and claim additional expenditure, in case of revenue items and higher amount of Depreciation in the case of Capital Expenditure, as the cost of fixed assets will increase due to inclusion of amount of GST in the cost of acquisition of assets. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून GST Input व GST Output चे सुयोग्य सादरीकरणासाठी बदल करणे आवश्यक असलेने सदरचा प्रस्ताव दि.१५/०७/२०१९ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव - प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून GST Input व GST Output चे सुयोग्य सादरीकरणासाठी बदल करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात येत आहे.

Hence, you are requested to consider the same and if deemed appropriate, approve the same).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून GST Input व GST Output चे सुयोग्य सादरीकरणासाठी बदल करण्याची दि.१५/०७/२०१९ रोजीच्या वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(३)] **Change in accounting policy to meet statutory requirement.**

(टिपणी: As per the Common Account Code, Universities are required to follow mercantile system of Accounting. However, we were following cash/hybrid system of accounting in the case of Interest on Fixed Deposits and year end Outstanding/prepaid expenses/income.

In order to comply with the statutory requirement, we need to make some changes in the accounting system followed. In case of FD Interest, from the current year onwards, we are shifting to mercantile system. Same is the case with pre-paid and outstanding expenses and incomes. These were accounted for in cash accounting method. From current accounting year, it is desired to shift to mercantile method of accounting.

अकाऊंट पॉलीसीमध्ये बदल करुन घेणे आवश्यक असलेने सदरचा प्रस्ताव दि.१५/०७/२०१९ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून अकाऊंट पॉलीसीमध्ये संवैधानिक तरतूदीची पूर्तता करण्यासंबंधीचा बदल करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात येत आहे.

Hence, you are requested to consider the same and approve the same if deemed appropriate).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून अकाऊंट पॉलीसीमध्ये संवैधानिक तरतूदीची पूर्तता करण्यासंबंधीचा बदल करण्याची दि.१५/०७/२०१९ रोजीच्या वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(४)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९४(६) (क) व ३१(यघ) नुसार, सन २०१८-१९ चे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल संदर्भात वित्त व लेखा समितीची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १३५ (२) नुसार, सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करण्याकरिता M/s. SKVM & COMPANY, सोलापूर यांची संवैधानिक लेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. M/s.SKVM & COMPANY, सोलापूर यांनी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या लेख्यांचे लेखापरीक्षण करून लेखापरीक्षण अहवाल दिलेला आहे.

लेखापरिक्षीत लेखे, लेखापरिक्षण अहवाल दि.१५/०७/२०१९ रोजी वित्त व लेखा समितीच्या बैठकीत सादर केला असता, त्यावर सर्वकष चर्चा होऊन मान्यतेची शिफारस करण्यात आली.

सबब, वित्त व लेखा समितीने केलेल्या मान्यतेची शिफारस सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९४(६) (क) व ३१(यघ) नुसार स्विकारून मान्यता देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ९४ (६) (क) व ३१ (यघ) नुसार, सन २०१८-१९ चे वार्षिक लेखे व लेखापरीक्षण अहवाल संदर्भात वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(५)] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे PAN, TAN, GST व GST TDS चे "SOLAPUR UNIVERSITY" ऐवजी "PUNYASHLOK AHILADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY" असे नावात बदल करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाचे शासनाने दि.०५/०३/२०१९ रोजीच्या राजपत्रान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर असे नामविस्तार केलेले आहे. सोबत राजपत्राची प्रत जोडली आहे.

विद्यापीठाने PAN, TAN, GST व GST TDS "SOLAPUR UNIVERSITY" या नावाने काढलेले आहे. सदर PAN, TAN, GST व GST TDS कार्डच्या नावात "SOLAPUR UNIVERSITY" ऐवजी "PUNYASHLOK AHILADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY" या नावाने बदल करून घेणे आवश्यक असलेने सदरचा प्रस्ताव दि.१५/०७/२०१९ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव : सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे PAN, TAN, GST व GST TDS चे "SOLAPUR UNIVERSITY" ऐवजी "PUNYASHLOK AHILADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY" असे नावात बदल करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात येत आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे PAN, TAN, GST व GST TDS चे "SOLAPUR UNIVERSITY" ऐवजी "PUNYASHLOK AHILADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY" असे नावात बदल करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर चे PAN, TAN, GST व GST TDS चे "SOLAPUR UNIVERSITY" ऐवजी "PUNYASHLOK AHILADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY" असे नावात बदल करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(६)] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Medicclaim) योजना लागू करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: वैद्यकीय अधिकारी प्रस्तुत विद्यापीठ यांनी दि.१४/०६/२०१९ रोजीच्या अंतर्गत कार्यालयीन टिपणीन्वये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Medicclaim) योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी सोबत जोडलेल्या प्रमाणे पाच सदस्यीय समितीचे नामनिर्देशन केलेले असून सदर समितीची बैठक लवकरात लवकर आयोजित करावी असे अवगत केले होते.

या अनुषंगाने दि.१९/०६/२०१९ रोजी विद्यापीठ सभागृहामध्ये दु.१२:३० वा. बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत खालील सन्माननीय अध्यक्ष/सदस्य उपस्थित होते.

- १) मा. श्री. महेश महादेव माने-अध्यक्ष
- २) मा. श्रीमती डॉ. सुरैय्या इसूफअली शेख-सदस्या
- ३) मा. श्री. श्रेणिक हुकुमचंद शहा (सी.ए.)-सदस्य
- ४) श्री. गजानन नामदेव काशीद-सदस्य
- ५) मा. डॉ. अभिजित हनुमंत जगताप-सचिव

उपरोक्त समिती सदस्यांनी खालीलप्रमाणे ठराव पारित केले आहेत.

विद्यापीठ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वैद्यकीय खर्च (Medicclaim) प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात यावी असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सदरच्या योजनेचे स्वरूप खालीलप्रमाणे असावे असे ठरविण्यात आले.

१) वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजना लागू करण्यासाठी बाहेरील मेडिकलेम इन्शुरन्स पुरवठादार कंपनीकडून दरपत्रके मागवून पुढील विहित प्रक्रिया राबवून सदरची योजना लागू करण्यात यावी.

२) सदरची योजना राबविण्यासाठी वैद्यकीय विम्याच्या प्रिमियम पोटी होणाऱ्या खर्चाची तरतूद खालीलप्रमाणे करण्याचे सर्वानुमते ठरले.

- संवैधानिक अधिकारी, वर्ग-१ तसेच शिक्षक कर्मचारी यांच्या वेतनातून दरमहा रु.३००/- इतकी रक्कम कपात करण्यात यावी.
- वर्ग-२ व ३ च्या कर्मचारी यांच्या वेतनातून दरमहा रु.२००/- इतकी रक्कम कपात करण्यात यावी.
- वर्ग -४ च्या कर्मचारी यांच्या वेतनातून दरमहा रु.१००/- इतकी रक्कम कपात करण्यात यावी. तसेच वार्षिक प्रिमियम करिता लागणारी उर्वरित रक्कम विद्यापीठ फंडातून वर्ग करण्यात यावी असे सर्वानुमते ठरले.

३) सदरची योजना पूर्णपणे ऐच्छिक स्वरूपाची असून सदरच्या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र व हमीपत्र घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

४) सदरची योजना आस्थापना विभागामार्फत चालविण्यात यावी असे सर्वानुमते ठरले.

५) सदरची योजना लागू करण्यासाठी विद्यापीठावर आर्थिक भार पडणार असल्याकारणाने सदर योजनेचे स्वरूप वित्त व लेखा समिती व व्यवस्थापन समिती यांच्या मान्यतेस्तव ठेवून पुढील कार्यवाही करण्यात यावी असे सर्वानुमते ठरले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Medicclaim) योजना लागू करण्याची बाब दि.१५/०७/२०१९ रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीत ठेवला असता, खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Medicclaim) योजना लागू करण्याची बाब मान्यतेसाठी व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली.

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Medicclaim) योजना लागू करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारीवृंद यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती (Medicclaim) योजना लागू करण्याची वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते तत्त्वतः मान्यता देण्यात आली. तसेच यापुढील सर्व प्रक्रिया ही वित्त व लेखा विभागाकडून करण्यात यावी असे ही ठरले.

[२५(७)] दि.१५/०७/२०१९ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.१५/०७/२०१९ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

टिपणी: दि.१५/०७/२०१९ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडला आहे. सदर कार्यवृत्तांत General Statutes No.S.३२४ नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे.

सबब, दि.१५/०७/२०१९ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.१५/०७/२०१९ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

ठराव: दि.१५/०७/२०१९ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेल्या दि.१५/०७/२०१९ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(८)] शै. वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला शै. वर्ष २०२०-२१ या एका वर्षाचा बृहत आराखडा विचारार्थ.

(टिपणी: दि.१५/७/२०१९ रोजीच्या बृहत आराखडा उपसमितीने शै.वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षीय दिर्घकालीन बृहत आराखडयास व प्राप्त निवेदन, शासन पत्र ला अनुसरुन शै.वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरु करण्याबाबतचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी शै.वर्ष सन २०२०-२१ या एका वर्षाचा शैक्षणिक बृहत आराखडा खालील प्रमाणे तयार करुन अधिष्ठाता मंडळास सादर केला आहे. अधिष्ठाता मंडळाच्या दि.१५.०७.२०१९ रोजीच्या बैठकीत सदरचा विषय सादर केला असता, खालील प्रमाणे ठराव करण्यात आलेला आहे.

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाकडे प्राप्त निवेदने, शासन पत्रे व शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२३-२४ पंचवार्षिक बृहत विकास आराखडा विचारात घेता, शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील आवश्यक तो बदल करुन नवीन महाविद्यालय, नवीन अभ्यासक्रम, तुकडी व विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव प्राप्त करण्यास्तव खालील प्रमाणे बृहत आराखडा तयार करुन व्यवस्थापन परिषदेस (दुरुस्तीसह) शिफारस करण्यात येत आहे.

शै.वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय, विषय/अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरु करण्यासाठी शैक्षणिक बृहत आराखडा

अ. क्र.	बृहत आराखड्यातील ठिकाण	अभ्यासक्रम
१.	सोलापूर शहर	
	सोलापूर शहर	विज्ञान विद्याशाखा
		विज्ञान तुकडी
		हॉटेल मॅनेजमेंट ऑफ कॅटरिंग कॉलेज
		एल.एल.बी. ३ वर्षांचा
		बी.ए. एल.एल.बी.- ५ वर्षांचा
	युजी आर्ट्स अँड फाईन आर्ट्स	
२.	उत्तर सोलापूर	
	उत्तर सोलापूर	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
३.	दक्षिण सोलापूर	
	कंदलगांव	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	बोरामणी	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
४.	अक्कलकोट	
	अक्कलकोट	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
	चपळगांव	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय

५.	बार्शी	
	बार्शी	कला, विज्ञान आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय एम.एस्सी. बॉटनी एम.एस्सी. झूलॉजी (पदव्युत्तर)
६.	मोहोळ	
	कुरुल / कामती (बु)	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
७.	मंगळवेढा	
	मंगळवेढा	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
	सलगर	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
८.	सांगोला	
	कोळा	विज्ञान महाविद्यालय
९.	माढा	
	माढा	कला, विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालय
	पिंपळनेर	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
	टेंभूर्णी	वाणिज्य महाविद्यालय
१०.	माळशिरस	
	माळशिरस	कला, विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालय
	अकलूज	एम.कॉम. (पदव्युत्तर वाणिज्य)
११.	करमाळा	
	करमाळा	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
	भिलारवाडी	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
१२.	पंढरपूर	
	पंढरपूर	नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स
	करकंब	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
१३.	University Campus	1. (MPH) Master of Public Health 2. M.A. in Applied Psychology 3. LLB, BALLB & LLM Deptt. 4. M.Sc. in Environment Management 5. M.Tech. in Environment Health and Safety 6. Department of Music Dramatics 7. Department of Linguistic

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०७ अन्वये शै. वर्ष २०२०-२१ या एका वर्षासाठी उपरोक्त प्रमाणे अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला शैक्षणिक बृहत आराखडा व्यवस्थापन परिषदेमार्फत विद्यापरिषद व अधिसभेस शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

तराव: शै. वर्ष २०२०-२१ पासून नवीन महाविद्यालय, अभ्यासक्रम व विद्याशाखा सुरु करण्याचे प्रस्ताव स्विकारण्याकरीता अधिष्ठाता मंडळाने तयार केलेला शै. वर्ष २०२०-२१ या एका वर्षाचा बृहत आराखडा स्विकारून खालीलप्रमाणे दुरुस्तीसह विद्या परिषद व अधिसभेस शिफारस करण्यात आली.

अ. क्र.	बृहत आराखड्यातील ठिकाण	अभ्यासक्रम
३.	दक्षिण सोलापूर	
	होटगी / वळसंग	वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
	बोरामणी	कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय

- [२५(९)] १) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र.१७५/२०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दि.२७ जून, २०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) वर्गाच्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबतची बाब व
- २) महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाकरिता मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गास जागा आरक्षित ठेवण्याबाबतची बाब (शासन निर्णय व परिपत्रक) माहितीस्तव.

टिपणी: उपरोक्त शासन निर्णय क्र.१ अन्वये मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र.१७५/२०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दि.२७ जून, २०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार तसेच महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थामधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१९ (सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.७) दि.०३ जुलै, २०१९ या अधिनियमान्वये केलेल्या सुधारणेस अनुसरून, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग (एसईबीसी) (Socially and Educationally Backward Classes) वर्गासाठी राज्याच्या लोकसेवांमधील शासकीय / निमशासकीय सेवेत सरळसेवा भरतीच्या पदांमध्ये १३ टक्के आरक्षण विहित करण्यात येत आहे. त्यानुसार शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.५८१ ए/२०१८/१६-ब, दि.०५/१२/२०१८ व शासन शुध्दीपत्रक दि.१९/१२/२०१८, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.राआधो४०१९/प्र.क्र.३१/१६-अ, दि.१२/०२/२०१९, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी २०१९/प्र.क्र.११८ए/२०१९ /१६-ब, दि.१६/०२/२०१९ व शासन शुध्दीपत्रक दि.१८/०२/२०१९ सदर शासन निर्णय व शासन शुध्दीपत्रकान्वये विहित करण्यात आलेली बिंदुनामावली सुधारित करण्यात येत आहे. तसेच सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६२, दिनांक ३० नोव्हेंबर, २००१८. महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थामधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८ प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून, म्हणजेच दि.३० नोव्हेंबर, २०१८ या दिनांकापासून शासकीय/निमशासकीय सेवेतील सरळसेवा भरतीसंदर्भात सोबतच्या परिशिष्ट-अ नुसार विहित करण्यात येत असलेल्या सुधारित बिंदुनामावलीचा अवलंब करण्यात यावा व सरळसेवेद्वारे करण्यात येणाऱ्या नियुक्त्यांबाबत, वरील प्रमाणे बिंदुनामावलीचा अवलंब करताना, सोबत जोडलेल्या परिशिष्ट-ब मध्ये नमूद करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे. सदर शासन निर्णय मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्र.१७५/२०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दि.२७/०६/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल झाल्यास त्यामधील न्यायनिर्णयाच्या अधिन राहून निर्गमित करण्यात येत आहे अशा सूचना दिलेल्या आहेत.

तसेच उपरोक्त शासन परिपत्रक क्र.२ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८ यात आणखी सुधारणा करण्याकरिता विधी व न्याय विभागाचा सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७, दि.०३ जुलै, २०१९ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या दि.०३ जुलै, २०१९ च्या राजपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमातील मुद्दा क्र. २(क), अन्वये राज्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाच्या एकूण १६%

च्याऐवजी १२% जागा मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गास १२% जागा महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता आरक्षित करण्याबाबत या विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्याकरिता याबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. विधी व न्याय विभागाचा सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७, दि.०३ जुलै, २०१९ ला अनुसरून महाराष्ट्र राज्यातील सर्व सार्वजनिक अकृषी विद्यापीठातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गास १६% च्या ऐवजी १२% जागा अरक्षित ठेवण्यात याव्यात. तसेच विभागाचे समक्रमांकाचे दि.०८ मार्च, २०१९ रोजीचे शासन परिपत्रकान्वये सूचित केल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षित जागा कायम राहतील. अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत.

सबब, उक्त नमूद शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन क्र.: बीसीसी २०१८/प्र.क्र.५८१ ए/१६-ब, दि. ०४ जुलै, २०१९, व उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.२२/विशि-३, दि. ०९ शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८ यात आणखी सुधारणा करण्याकरिता विधी व न्याय विभागाचा सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७, दि.०३ जुलै, २०१९ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या दि.०३ जुलै, २०१९ च्या राजपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमातील मुद्दा क्र. २(क), अन्वये राज्यातील अनुदानित तसेच विनाअनुदानित शैक्षणिक संस्थामधील प्रवेशाच्या एकूण १६% च्याऐवजी १२% जागा मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यास अनुसरून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गास १२% जागा महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता आरक्षित करण्याबाबत या विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्याकरिता याबाबतचे शासन परिपत्रक निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. विधी व न्याय विभागाचा सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७, दि.०३ जुलै, २०१९ ला अनुसरून महाराष्ट्र राज्यातील सर्व सार्वजनिक अकृषी विद्यापीठातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशाकरिता मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गास १६% च्या ऐवजी १२% जागा अरक्षित ठेवण्यात याव्यात. तसेच विभागाचे समक्रमांकाचे दि.०८ मार्च, २०१९ रोजीचे शासन परिपत्रकान्वये सूचित केल्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १०% आरक्षित जागा कायम राहतील. अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत.

सबब, उक्त नमूद शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन क्र.: बीसीसी २०१८/प्र.क्र.५८१ ए/१६-ब, दि. ०४ जुलै, २०१९, व उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.२२/विशि-३, दि. ०९ जुलै, २०१९ व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: सामान्य प्रशासन विभाग शासन क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.५८१ ए/१६-ब, दि. ०४ जुलै, २०१९ व उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.२२/विशि-३, दि. ०९ जुलै, २०१९ ची नोंद घेतली.

[२५(१०)] दि.१५/०७/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध इमारत व बांधकाम करणे कामाकरीता दि.१५/०७/२०१९ रोजी इमारत व बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विषय क्र. २ नुसार सादर केले असता व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिनियम S. ३३९(f) नुसार दि.१५/०७/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.१५/०७/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ).

ठराव: दि.१५/०७/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांतातील विषय क्र.१ ते २ व आयत्या वेळेचे विषय क्र.३ (१) ते ३ (२) यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(११)] प्रस्तुत विद्यापीठाच्या परिसरात तयार करण्यात येत असलेल्या भारतीय संविधानाच्या समोरील बाजूस संकल्पना म्हणून नांव टाकण्याबाबत प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यानी दिनांक ०८/५/२०१९ रोजीच्या पत्रान्वये केलेली विनंती विचारार्थ.

टिपणी: श्री. सचिन शिंदे, प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांनी त्यांच्या दि.०८/०५/२०१९ रोजी पत्रान्वये खालीलप्रमाणे कळविले आहे.

प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय या संस्थेच्या वतीने दि.१७/११/२०१६ रोजी भारतीय संविधानाची प्रास्ताविका मुख्य प्रवेशद्वार येथे बसविण्याबाबत सोलापूर विद्यापीठास समक्ष भेटून निवेदन दिले असून भारतीय संविधानाची प्रास्ताविक बसविण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला, तेव्हा आमच्या मागणीचा योग्य विचार करून मा. कुलगुरु यांनी भारतीय संविधानाची प्रास्ताविका मुख्य प्रवेशद्वार समोरील बाजूस बसविण्यासाठी योग्य त्या सूचना केल्या व मागणी मान्य केले. याबाबत आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल आभारी आहोत. तसेच संबंधित विषय हा प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांच्या संकल्पनेतून विद्यापीठासमोर ठेवण्यात आला म्हणून तयार होणा-या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक समोरील बाजूस संकल्पना प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर असा उल्लेख करावा असे प्रस्तुत संबंधित संस्थेचे मत आहे व तशी विनंती त्यांनी दिनांक ८/५/२०१९ रोजीच्या पत्रान्वये विद्यापीठास केली आहे.

वरील नमूद केलेली बाब विचारात घेता प्रस्तुत विद्यापीठाकडून तयार करण्यात येणा-या वास्तुवर अशा कोणत्याही खाजगी व्यक्ती अगर संस्थेच्या नावाचा उल्लेख करण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये तरतूद दिसून येत नाही.

सबब, उक्त बाब विचारार्थ घेता प्रस्तुत विद्यापीठाच्या परिसरात तयार करण्यात येत असलेल्या भारतीय संविधानाच्या समोरील बाजूस संकल्पना म्हणून नांव टाकण्याबाबत प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यानी दिनांक ८/५/२०१९ रोजीच्या पत्रान्वये केलेली विनंती विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठाच्या परिसरात तयार करण्यात येत असलेल्या भारतीय संविधानाच्या समोरील बाजूस संकल्पना म्हणून नांव टाकण्याबाबत प्रयास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यानी दिनांक ०८/५/२०१९ रोजीच्या पत्रान्वये केलेली विनंती अमान्य करण्यात आली.

[२५(१२)] प्रस्तुत विद्यापीठाच्या वर्धापनदिनी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी शिफारस व निवड करण्याकरिता समितीचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत सन २०१५ पासून दरवर्षी विद्यापीठाच्या वर्धापन दिनी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी राज्य व राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण व संशोधन, सामाजिक, राजकीय, कृषी, उद्योग व व्यापार, पत्रकारिता आदी क्षेत्रामध्ये जीवनभर सामाजिक बांधिलकी मानून विशेष उल्लेखनीय योगदान (Outstanding/ Extraordinary contribution) देणाऱ्या व्यक्तीस सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार प्रदान करणेस सुरुवात केलेली आहे.

सदर पुरस्काराच्या स्वरूपात आवश्यक तो बदल, फेरविचार करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. सदर समितीचा अहवाल प्रस्तुत कार्यालयास दि. २६/०६/२०१९ रोजी प्राप्त झाला होता. त्यास मा. कुलगुरु महोदया यांनी व्यवस्थापन परिषदेच्यावतीने मान्यता दिलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी दि. ०२, ०३ व ०४ जुलै, २०१९ रोजी अनुक्रमे दै. सकाळ, दै. लोकमत व तरुण भारत या वर्तमानपत्रामध्ये जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दि. १५/०७/२०१९ पर्यंत विद्यापीठाकडे एकुण १७ प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यातील एका व्यक्तीची एकुण २१ जणांनी स्वतंत्र शिफारस केली आहे. सदर प्रस्तावांची छाननी व पडताळणी करुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस व निवड करण्याकरिता त्रिसदस्यीय समिती गठीत करण्याची बाब विचारार्थ).

ठरावः प्रस्तुत विद्यापीठाच्या वर्धापनदिनी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी शिफारस व निवड करण्याकरिता त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यास व सदर त्रिसदस्यीय समितीमध्ये दोन व्यवस्थापन परिषद सदस्य व एक विद्यापीठ कार्यक्षेत्राबाहेरील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबत मान्यता देऊन व्यवस्थापन परिषदेमधून दोन सदस्यांचे खलीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यात आले व बाहेरील तज्ज्ञ व्यक्ती निवडीचे सर्वाधिकार मा.कुलगुरु महोदया यांना देण्यात आले.

जीवन गौरव पुरस्कार १. मा. कुलगुरु § अध्यक्ष २. डॉ. एच. के. आवताडे § सदस्य	उत्कृष्ट शैक्षणिक संस्था पुरस्कार समिती १. प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे § अध्यक्ष २. डॉ. श्रीमती सुरैय्या शेख § सदस्य
उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार समिती १. प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील § अध्यक्ष २. प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे § सदस्य	उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार समिती १. डॉ. बी. एन. आदटराव - अध्यक्ष २. कु. ए. सी. चव्हाण § सदस्य
उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार समिती १. डॉ. टी. एन. कोळेकर § अध्यक्ष २. डॉ. एस. आर. कोकरे § सदस्य	उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार १. प्रा. महेश महादेव माने § अध्यक्ष २. डॉ. एस. एस. गोरे § सदस्य

[२५(१३)] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व DeveLearn Technologies Pvt. Ltd. Mumbai यांचेमध्ये Skill Development Centre अंतर्गत Online Courses सुरु करण्याकरिता डॉ. आर. एस. हेगडी, प्राध्यापक, संगणकशास्त्र संकुल यांनी तयार केलेला सामंजस्य कराराचा मसूदा विचारार्थ.

(टिपणी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व DeveLearn Technologies Pvt. Ltd. Mumbai यांचेमध्ये Skill Development Centre अंतर्गत Online Courses सुरु करण्याकरिता सामंजस्य कराराचा मसूदा डॉ. आर. एस. हेगडी, प्राध्यापक, संगणकशास्त्र संकुल यांनी तयार केला आहे. सदर मसूदा कायेदेशीर बाबी तपासण्याकरिता कायदा विभागाकडे पाठवून मा. कायदा अधिकारी यांनी काढलेल्या त्रुटीनुसार या मसूद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत.

- १) DeveLearn technologies Pvt. Ltd. Mumbai is registered with Ministry of corporate affairs. Copy of documents of company Registration with Ministry of Corporate Affairs is enclosed.
- २) The Ordinance for all three courses is attached.
- ३) Mode of teaching and examination is provided in the ordinance.
- ४) Fee structure is provided in the respective course ordinances and fee sharing is specified in Clause ६.१ of MOU draft.
- ५) In the MOU clause no. ४.२ is revised to provide more clarity about the termination of MOU and further responsibilities of students admitted under the MOU.
- ६) Regarding the specification of full name of University, the amendments may be made, wherever necessary in the MOU document.

तरी उपरोक्त सुधारित सामंजस्य कराराचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये सादर करून करार करण्यास मान्यता मिळावी, अशी डॉ. हेगडी यांनी विनंती केली आहे.

यास अनुसरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व DeveLearn Technologies Pvt. Ltd. Mumbai यांचेमध्ये Skill Development Centre अंतर्गत Online Courses सुरु करण्याकरिता डॉ. आर. एस. हेगडी, प्राध्यापक, संगणकशास्त्र संकुल यांनी तयार केलेला सामंजस्य कराराचा विचारार्थ).

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व DeveLearn Technologies Pvt. Ltd. Mumbai यांचेमध्ये Skill Development Centre अंतर्गत Online Courses सुरु करण्याकरिता डॉ. आर. एस. हेगडी, प्राध्यापक, संगणकशास्त्र संकुल यांनी तयार केलेल्या सामंजस्य कराराचा मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२५(१४)] विद्यापीठात बैठकीसाठी कारने उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना वाहन खर्च म्हणून पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठात विविध मंडळांच्या बैठकीसाठी उपस्थित राहणाऱ्या सदस्यांना प्रवास दरामध्ये सुधारणा करण्याकरिता दि.१९/०५/२०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये विषय सादर केला असता, पेट्रोल प्रती कि.मी. ९ रुपये व डिझेल प्रती कि.मी. ७ रुपये याप्रमाणे मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार आजतागायत वाहन भाडे आदा करण्यात येत आहे.

तदनंतर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडून दैनिक व प्रवास भत्त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली नसल्याने दि.०८/०१/२०१९ रोजीच्या वित्त व लेखा समितीमध्ये सदरचा विषय ठेवला असता, त्यावर खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

महाराष्ट्र शासनाने दैनिक व प्रवास भत्त्याच्या दरामध्ये अद्याप सुधारणा केलेली नाही. ज्यावेळी महाराष्ट्र शासन यासंदर्भात सुधारित आदेश निर्गमित करेल, त्यावेळी सुधारित दराचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव सादर करण्याची कार्यवाही करावी असे ठरले.

त्यानुसार सदरचा विषय दि.१६/०१/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवला असता, त्यावर खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

सदरचा विषय माहे एप्रिल, २०१९ पर्यंत स्थगित ठेवावा असे ठरले.

व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता यांना वारंवार विद्यापीठामध्ये विविध बैठकांना यावे लागते. त्यामुळे स्वतःची गाडी घेऊन सातत्याने गाडी चालवत प्रवास करणे शक्य होत नाही. तसेच भाड्याची गाडी वापरण्यामध्ये कमीत कमी अंतरामध्ये चालवण्याच्या नियमामुळे किंवा ठराविक अंतराचे भाडे देणे बंधनकारक असल्यामुळे भाड्याची गाडी वापरणे शक्य होत नाही.

सबब, व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता यांना चालक घेऊन प्रवास करता यावा या उद्देशाने त्यांना प्रचलित नियमापेक्षा वाहन खर्च म्हणून पेट्रोल व डिझेल दरामध्ये वाढ करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता यांना वारंवार विद्यापीठामध्ये कार्यालयीन कामानिमित्त भेटी द्याव्या लागतात. त्यामुळे त्यांना चार चाकी गाडीसाठी वाहन भाडे हे प्रचलित नियमापेक्षा रु.२/- प्रती किमीने जादा देण्यात यावे असे ठरले. तसेच सोलापूर शहरातून येणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता यांनाही चार चाकी गाडीसाठी वाहन भाडे प्रचलित नियमापेक्षा रु.२/- प्रती किमीने जादा देण्यात यावे असे ठरले.

राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही /-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही /-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद